FGP LIMITED

CIN: L26100MH1962PLC012406

Registered Office - Commercial Union House, 9- Wallace Street, Fort, Mumbai - 400 001 Tel : 2207 0273/ 2201 5269; Email : investors@fgpltd.in; Website : www.fgpltd.in

November 13, 2021

BSE LIMITED P. J. Towers, Dalal Street, Mumbai 400 021

Re: Security code: 500142

Sub: <u>Disclosure under Regulation 30 read with Regulation 47(3) of the SEBI</u>
(<u>Listing Obligations and Disclosure Requirements</u>) Regulations, 2015 –
Newspaper publication

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 read with Regulation 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the newspaper clipping regarding Extract of the Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2021, published today i.e. on Saturday, November 13, 2021 in Business Standard (English Newspaper) and Mumbai Lakshadeep (Marathi Newspaper).

Kindly take the same on record and acknowledge the receipt.

Thanking You.

Yours faithfully,

For FGP Limited

Manish Tiwary

Company Secretary

Encl.: As stated above

FGP LIMITED

CIN:L26100MH1962PLC012406 Regd.Office: 9, Wallace Street, Fort, Mumbai-400001. Tel. No. (022) 22070273, 22015269

E-mail: investors@fgpltd.in Website: www.fgpltd.in

Extract of Unaudited Financial Results For the Quarter and Half Year ended September 30, 2021

30.09.2020 Unaudited 35.94 (3.26)	Year Ended 31.03.2021 Audited 89.97 0.26
35.94 (3.26)	89.97 0.26
35.94 (3.26)	89.97 0.26
(3.26)	0.26
(3.26)	0.26
(3.26)	0.26
(3.26)	0.26
	0.13
1189.51	1189.51
-	(892.66)
(/	0.00
(0.03)	0.00
	, ,

Notes:


Place: Mumbai

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on November 12, 2021. The Statutory Auditors of the Company have conducted a 'Limited Review' of the results for the quarter and half year ended September 30, 2021. The Company operates in only one reportable business segment i.e., Business Centre.

3 The above is an extract of the detailed format of unaudited Quarterly and Half Yearly Financial Results filed with the BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the said Results is available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website on www.fgpltd.in. On Behalf of the Board of Directors

> H.N.Singh Rajpoot DIN:00080836

Dated :November 12, 2021



SHIVA CEMENT LIMITED

CIN: L26942OR1985PLC001557 Regd Office: Shiva Cement Limited, Telighana, PO: Birangatoli, Tehsil-Kutra, District-Sundargarh Odisha- 770018 Email - investors@shivacement.com

Public Announcement for Delisting the Equity Shares from the Calcutta Stock Exchange Limited

Notice is hereby given that pursuant to Regulation 6 of Securities Exchange Board of India (Delisted of Equity share) Regulation 2009 (Delisted Regulation) as amended from time to time, the Board of Directors of the Company in its meeting held on 26th October 2021 has approved inter-alia, a proposal for voluntary delisting of the Company's equity shares from the Calcutta Stock Exchange Limited ("CSE") (Scrip code:029983) as there has been no trading in the equity shares of the Company listed on the CSE for several years.

The Company is in the process of making necessary application for voluntary delisting of its equity shares from the CSE. The equity shares of the Company shall continue to remain listed on Bombay Stock Exchange Limited (BSE), having nationwide trading terminals.

Necessary and Object delisting:

There has been no trading in the equity shares of the Company listed on the CSE for several years and CSE does not have a nationwide trading terminal.

The Company intends to delist the equity shares of the Company from the CSE but the equity shares will continue to be listed on the Bombay Stock Exchange Limited (BSE), having nationwide trading terminals. The shareholders of the Company shall continue to avail the benefits of the listing and trading on BSE.

For Shiva Cement Limited

Sneha Bindra Place: Odisha Date: 12/11/2021 **Company Secretary**



Place: New Delhi

Revathi Equipment Limited

Regd. Office: Pollachi Road, Malumachampatti Post, Coimbatore - 641 050. Phone: +91-4226655111

CIN NO:L29120TZ1977PLC000780

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2021 (Rs. in Lakhs) STANDAL ONE CONSOLIDATED Half Year Ended ear Ended Quarter Ended Half Year Ended Year Ende Particulars 31st March 2021 30th Sept 2021 2021 (Audited) 13,798.81 3.850.66 837.88 .094.26 4.688.54 3.322.11 8.626.15 5.531.1 3.371.42 1.965.23 8.902.54 5.251.53 Total Income from Operations (net) Net Profit/(Loss) for the period before tax 773.59 (171.80) 125.93 601.79 686.13 1,643.14 898.80 (87.65 712.36 494.16 Net Profit/(Loss) for the period after tax (198.63) 106.86 402.76 1,166.80 44.7 (124.77 550.85 328.44 260.80 601.39 506.1 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax) 600 95 (199.07) 108.78 401.88 498.00 1.165.04 (105.62) 367.2 238.81 499 98 306.70 Equity Share Capital 306.70 306.70 306.70 306.70 306.70 306.70 306.70 306.70 306.70 306.70 306.70 Reserves (excluding Revaluation Reserve)as shown in the Audited Balance Sheet of the 17983.43 17962.37 previous vear Earnings per equity share (6.48)

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchanges www.nseindia.com and www.bseindia .com and in company's

> for and on behalf of the Board **Abhishek Dalmia**

Date: 12th November 2021 **Executive Chairman** DIN: 00011958



ASHOK LEYLAND LIMITED

Regd. Office: 1, Sardar Patel Road, Guindy, Chennai - 600 032; Ph:+91 44 2220 6000, Fax:+91 44 2220 6001; CIN: L34101TN1948PLC000105; Website: www.ashokleyland.com; Email id: secretarial@ashokleyland.com

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2021

(₹ in Crores)

		Standalone				Consolidated					
SI.		Quarter	Quarter Ended		Quarter Ended Six Months Ended Year Ended		d Quarter Ended		Six Months Ended		Year Ended
No	Particulars	30.09.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021	30.09.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021
		Unau	dited	Unau	dited	Audited	Unau	dited	Unau	dited	Audited
1	Total Income from operations	4,457.85	2,836.58	7,408.84	3,487.45	15,301.45	5,562.47	3,852.84	9,650.36	5,357.82	19,454.10
2	(Loss) before exceptional items and tax	(115.73)	(156.10)	(496.66)	(704.23)	(399.86)	(84.55)	(77.40)	(406.50)	(602.80)	(143.16)
3	(Loss) before tax	(115.50)	(157.80)	(498.11)	(707.60)	(411.91)	(84.32)	(79.10)	(407.95)	(606.17)	(67.08)
4	(Loss) for the period / year	(83.01)	(146.67)	(365.30)	(535.47)	(313.68)	(83.55)	(96.23)	(335.73)	(485.05)	(69.60)
5	Total comprehensive (Loss) / Income for the period / year [comprising (Loss) / Profit for the period / year (after tax) and Other Comprehensive Income / (Loss) (after tax)]	(81.54)	(137.61)	(364.32)	(534.33)	(305.81)	5.27	(167.81)	(284.44)	(399.60)	233.16
6	Paid-up equity share capital	293.55	293.55	293.55	293.55	293.55	293.55	293.55	293.55	293.55	293.55
7	Other equity	6,145.60	6,445.83	6,145.60	6,445.83	6,683.65	7,178.01	6,992.05	7,178.01	6,992.05	7,568.47
8	(Loss) per equity share (of Re.1/- each) (not annualised)										
	a) Basic	(0.28)	(0.50)	(1.24)	(1.82)	(1.07)	(0.36)	(0.42)	(1.29)	(1.81)	(0.56)
	b) Diluted	(0.28)	(0.50)	(1.24)	(1.82)	(1.07)	(0.36)	(0.42)	(1.29)	(1.81)	(0.56)

Place: Chennai

Date: November 12, 2021

- (1) The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and six months ended September 30, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time. The full format of the financial results for the quarter and six months ended September 30. 2021 are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website (www.ashokleyland.com)
- The figures for the previous periods have been reclassified / regrouped wherever necessary

On behalf of the Board of Directors VIPIN SONDHI

(Amount in Rupees Lacs)

Managing Director & CEC Visit us at : www.ashokleyland.com

H HINDUJA GROUP



ZEE MEDIA CORPORATION LIMITED

Registered Office: 14th Floor, 'A' Wing, Marathon Futurex, N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai – 400 013 Corporate Office: FC - 9, Sector 16A, Noida - 201 301 (U.P.) Tel: 0120 - 7153000 CIN: L92100MH1999PLC121506, $\hbox{E-Mail: compliance of ficer@zeemedia.essel group.com}\\$ Website: www.zeemedia.in

INFORMATION REGARDING POSTAL BALLOT/ E-VOTING

Pursuant to Section(s) 108 and 110 and all other applicable provisions if any, of the Companies Act, 2013 and rules made thereunder, read with applicable guidelines/circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Securities and Exchange Board of India ("SEBI"), the Members of the Company, may kindly note that **Zee Media** Corporation Limited (the "Company") is proposing to seek consent of the Members by way of Postal Ballot process / Voting by Electronics means ("Postal Ballot"), to transact the business(es) set out in the Postal Ballot Notice ("Notice"), which will be sent to the members in due course In accordance with the MCA Circulars and other applicable regulatory provisions, electronic copy/version of the Notice along with procedure & instructions for e-voting will be sent to only those members whose email IDs are registered with the Company/Depository Participants (DP). To enable participation in the e-voting process by those shareholders to whom the Notice could not be dispatched, the company has made proper arrangements with their Registrar and Transfer Agent of the Company for registration of e-mail addresses, in terms of relevant MCA Circulars. The process for registration of e-mail addresses is as under (i) For Temporary Registration:

Pursuant to relevant circulars the shareholders including physica shareholders who have not registered their email address and in consequence the notice could not be serviced to them, may temporarily get their email registered with the company's Registrar and Transfer Agents *viz.* Link Intime India Private Limited by clicking the link: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html and thereafter following the registration process as guided therein. Post successful registration of the email, the shareholder would get the soft copy of the Postal Ballot Notice and procedure for e-voting along with User ID and password to enable e-voting. In case of queries relating to the registration of E-mail addresses shareholders, may write to rnt.helpdesk@linkintime.co.in and for e-voting related queries they may write to National Securities

Depository Limited (NSDL) at evoting@nsdl.co.in. For Permanent Registration for Demat Shareholders:

For permanent registration of e-mail addresses, the Members ar requested to register their email address, in respect of dema holdings with the respective Depository Participant (DP) by following the procedures prescribed by the Depository Participant.

The Company will provide facility to its Members to exercise their right to vote by electronic means only. The manner, instructions & other information relating to e-voting process (including the manner in which Members holding shares in physical form or who have not registered their e-mail address can cast their vote through e-voting), will form part of the Postal Ballot Notice. The said Notice will also be available at the Investor Section on the website of the Company viz. www.zeemedia.ir and also on the Website of the Stock Exchange(s) i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively. The said Notice will also be available on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

For Zee Media Corporation Limited Raniit Srivastava Place: Noida Company Secretary & Compliance Officer Date: November 12, 2021 Membership No: A18577



Nucleus Software Exports Limited

CIN: L74899DL1989PLC034594

Registered Office: 33-35, Thyagraj Nagar Market, New Delhi - 110003 Tel : +91 - 120 - 4031400: Fax : +91 - 120 - 4031672

Email: investorrelations@nucleussoftware.com, Website: www.nucleussoftware.com

EXTRACT OF INTERIM FINANCIAL RESULTS OF NUCLEUS SOFTWARE EXPORTS LIMITED FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30 SEPTEMBER 2021

			CONSOLIDATED				STANDALONE				
e.	Particulars	Quarte	Quarter ended For the six months ended			Quarte	r ended	For the six months ended			
SL. No.		30 September 2021	30 September 2020	30 September 2021	30 September 2020	30 September 2021	30 September 2020	30 September 2021	30 September 2020		
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited	Audited	Audited		
1	Total income from operations (net)	11,412	13,699	22,256	26,534	10,195	12,129	19,802	23,428		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	1,095	3,890	2,006	8,533	1,066	3,601	1,960	8,124		
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and Extraordinary items)	1,095	3,890	2,006	8,533	1,066	3,601	1,960	8,124		
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and Extraordinary items)	858	2,945	1,458	6,578	851	2,716	1,456	6,271		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	711	2,896	995	6,768	746	2,683	990	6,434		
6	Equity Share Capital	2,904	2,904	2,904	2,904	2,904	2,904	2,904	2,904		
7	Reserves	-	-	-	-	-	-	-	-		
8	Earnings Per Share - (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) (Not annualised for quarters)										
	Basic (INR)	2.95	10.14	5.02	22.65	2.93	9.35	5.01	21.59		
	Diluted (INR)	2.95	10.14	5.02	22.65	2.93	9.35	5.01	21.59		

Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Reguirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on Company's website
- The above interim financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 12 November 2021. The financial results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder.
- The Auditors have carried out an audit of the standalone interim financial results of Nucleus Software Exports Limited ('the Company' or 'the Holding Company') and a limited review of the consolidated interim financial results of the Company and its subsidiaries (the Holding Company and its subsidiaries together referred to as 'the Nucleus Software Group' or "the Group") for the quarter and six months ended 30 September 2021. The Auditors have issued unmodified reports on these financial results.
- The Company in its Board meeting held on 24th September 2021 has approved the buyback of 22,67,400 Equity Shares (maximum buy back shares) comprising 7.81% of the total paid up equity share capital of the Company at a "Maximum Buyback Price" price of Rs. 700/- per Equity Share payable in cash for an aggregate amount not exceeding Rs. 158.72 Crore which is the "Maximum Buyback Offer Size", excluding transaction costs and taxes.
- In view of the pandemic relating to COVID-19, the Group has considered internal and external information and has performed an analysis based on current estimates while assessing the provision towards employee benefits and recoverability of right-of-use assets, trade receivables, investments and other current and financial assets, for any possible impact on the Standalone and Consolidated Interim Financial Results. The Group has also assessed the impact of this whole situation on its capital and financial resources, profitability, liquidity position, internal financial reporting controls etc. and is of the view that based on its present assessment this situation does not materially impact these Interim Standalone and Consolidated financial results. However, the actual impact of COVID-19 on these interim financial results may differ from that estimated due to unforeseen circumstances and the Group will continue to closely monitor any material changes to future economic
- On 30th May 2021, the Group experienced an information security incident involving a ransomware attack and engaged an external cyber security consultant (referred to as "consultant") for cyber incident response services. The IT Infrastructure services team of the Group along with the consultant contained the impact of cyber incident and restored normal business operations. The Group also worked with the consultant to establish the root cause of the incident and has taken various cyber security initiatives for enhancing the cyber security processes and controls. Customer queries and clarifications related to cyber incident have also been addressed satisfactorily. The Group has not received any litigation claims from any of its customers and does not expect any such claim or

By Order of the Board **PARAG BHISE**

Corporate Office: Noida Date: 12 November 2021 For Nucleus Software Exports Limited

CEO & Whole-time Director

रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप

बालगोपाल कमर्शियल लिमिटेड

सीआयएन: एल५१९०९एमएच१९८२पीएलसी३६८६१० फ्लॅट क्र.बी-००२, ड्रिमॅक्स वेगा, उपाध्याय कंपाऊंड, पम्प हाऊस जिजामाता रोड, अंधेरी (पु.), मुंबई-४०००९३. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(सक्रम रु. हजार							
तपशील	संपलेली	संपलेले	संपलेले				
	तिमाही	अर्धवर्ष	संबंधित ३ महिने				
	३०.०९.२०२१	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०				
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	३९६५३.८३	७४९०२.४३	२८२५५.२५				
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक							
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	११५०७.२७	२९१२४.२३	८१७३.३२				
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	११५०७.२७	२९१२४.२३	८१७३.३२				
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	११३९९.२१	२७९१७.९०	७२५७.१२				
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता							
सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष							
उत्पन्न (करानंतर))	११३९९.२१	२७९१७.९०	७२५७.१२				
समभाग भांडवल	१६५१००.००	१६५१००.००	१६५१००.००				
उत्पन्न प्रतिभाग(दर्शनी मूल्य रू.१० प्रत्येकी)							
(खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी)							
मूळ	0.६९	१.६९	0.88				
मौमिकत	93.0	१ ह९	0.88				

स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतार आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या व कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध बालगोपाल कमर्शियल लिमिटेड सही/

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये

Ouarter Ouarter Half Year Year

ठिकाण: मंबर्ड विजय लालताप्रसाद यादव दिनांक: १२.११.२०२१ व्यवस्थापकीय संचालक

VOLTAIRE LEASING & FINANCE LIMITED

Registered Office: 79. Bhagyodaya Building, 3rd Floor Nagindas Master Road Fort Mumbai -400 023 CIN - L74110MH1984PLC033920, Email: voltaire.leafin@gmail.com, Web: www.volfltd.com Statement of Un-Audited Financial Results for the Quarter & Half Year ended 30th Sept 2021

No.	ratuculais	ended 30th Sept 2021	ended 30 th Sept 2020	ended 30 th Sept 2021	Ended 31 st March 2021
			Un-Audited		Audited
1	Total Income from Operations (Net)	25.87	43.55	50.30	123.54
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items	0.04	5.79	10.22	7.82
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items	0.04	5.79	10.22	7.82
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items	0.55	4.68	8.42	6.28
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	0.55	4.68	8.42	(20.36)
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	411.800	411.800	411.800	411.800
7	Other Equity			1,521.53	1,513.107
8	Earning Per Share (before Extra-Ordinary items) of ₹ 10/- each (for continuing and discontinued operations)				
(i)	a) Basic	0.01	0.11	0.20	(0.49)
	b) Diluted	0.01	0.11	0.20	(0.49)

The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results f the quarter ended 30th Sept 2021 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Un-Audited results for the Quarter ended 30th Sept 2021 is available on the Company website "www.volfitd.co.in" and on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com.

For Voltaire Leasing & Finance Limite

S/d

lace : Mumbai Pate : November 11, 2021 Alok Kr. Beh

जाहीर सूचना

आमचे अशिलाच्या वतीने, संभाव्य खरेदीदार या नात्याने आम्ही खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद केलेर्ल मालमत्तेबाबत मेसर्स टेंपलक्राफ्ट रियल्टी एलएलपी यांच्या अधिकाराची चौकशी करीत आहोत **(यापुढे सदर** मालमत्ता म्हणून संदर्भ).

जर कोणा व्यक्तीस किंवा संस्थेस, विद्यमान भाडेपद्मधारक यांना सदर मालमत्ता आणि/किंवा भागावर वारसाहक्ष शेअर, विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकी हक्क, परवाना, वहिवाट, बक्षीस, सदस्यत्व ताबा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून चौदा (१४) दिवसांत खालील स्वाक्षरीकर्ताकडे सर्व आवश्यक दस्तावेजांसह त्यांचे शेअर्स किंवा दावा सादर करावेत. अन्यथा अग दाव्यांच्या संदर्भाशिवाय सदर मालमत्तेबाबतचे पुढील व्यवहार/हस्तांतर पुर्ण केले जाईल आणि अशा व्यक्तींचे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल जाणि आमच्या अशिलांवर बंधनकारक असणार नाही.

वर संदर्भीत अनुसुची

युनिट क्रमांक १८०२, टॉवर ए, क्षेत्रफळ सुमारे १०,०४९ चौरस फूट कारपेट क्षेत्र मोजणारे परिसर, १८व्या मजल्यावर १५,४६४ चौरस फूट आकारणीयोग्य क्षेत्रफळ (युनिट म्हणून ज्ञात) आणि १५ कार पार्किंगच्या जागा वापरण्याचा अनन्य अधिकार ९ नियमित कार पार्किंग क्र.२६८ ते २७५ आणि ३०१ आणि ६ मेकॅनिकल कार पार्किंग जागा ज्यामध्ये क्र. ३८५-ए आणि बी, ३८६-ए आणि बी, ३८७-ए आणि बी सर्व इमारतीच्या पी−0 स्तरावर **(कार पार्क्स म्हणून ज्ञात)** आहेत. पेनिनसुला बिझनेस पार्क म्हणून ज्ञात इमारत **(इमारत म्हणून ज्ञात)** येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. सीएस क्रमांक २४३ मधील लोअर परेल विभागातील क्षेत्रफळ सुमारे ३५,०९७ चौरस मीटर म्हणजे २९,३४५.५४ चौरस मीटर आहे, त्यापैकी २,१४५.२६ चौरस यार्डस म्हणजे १,७९३.६६ चौरस मीटर क्षेत्रफळ कमी आहे. आता क्षेत्रफळ सुमारे ३२,९५१.७८ चौरस यार्डस म्हणजे मीटरच्या समतुल्य २७,५५१.७० चौरस मीटर, गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०० ०१३ नोंदणी जिल्हा मुंबई येथे स्थित जिमनीवर बांधलेल्या इमारतीमधील युनिट आणि कार पार्क्स यांना एकत्रितपणे परिसर म्हणून संबोधले जाते.

आज दिनांकीत १३ नोव्हेंबर, २०२१

धिरज जैन – व्यवस्थापकीय भागीदा डी एम असोसिएटस

१०७, १ला मजला, विकास इमारत, ११, एनजीएन वैद्य मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१.

शिवॲग्रीको इम्प्लेमेन्टस् लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ए-१, तळमजला, आदिनाथ अपार्ट., २८१, ताडदेव रोड, मुंबई-४००००७. दूर.:२३८९३०२२/२३, ई-मेल:shivimpl@shivagrico.com, वेबसाईट:www.shivagrico.com

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर

रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७(१)(ब) नुसार)										
					(₹	.लाखात)				
तपशील	संपलेली तिमाही ३०.०९.२१ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२१ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०९.२० अलेखापरिक्षित	संपलेले अर्धवर्ष ३०.०९.२१ अलेखापरिक्षित	संपलेले अर्धवर्ष ३०.०९.२० अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२१ लेखापरिक्षित				
एक्ण उत्पन्न	१६७३.८४	988.88	१०१६.४२	२६१८.२८	१५७४.४७	३८२८.०२				
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वाबपूर्व)	४०.५४	२८. 0४	५६.९०	६८.५८	९.६२	३१.३६				
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा)(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वाबनंतर)	४०.५४	२८. 0४	५६.९०	६८.५८	९.६२	३१.३६				
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/र्किवा विशेष साधारण बाबनंतर)	2 9.08	२२.२२	¥3.88	48.75	ξ. १0	9.90				
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	0	0	0	0	0	9.99				
समभाग भांडवल	५०१.३६	५०१.३६	५०१.३६	५०१.३६	५०१.३६	५०१.३६				
मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे राखीव (पुनर्मुल्यांकित राखिव वगळून)	0	0	0	0	0	११९.२६				
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधाराण बाबपुर्व व नंतर) (मूळ व सौमिकृत)	0.46	0.88	0.८६	१.0२	0.83	0.20				

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह (बीएसई लिमिटेड) सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या कालावधीकरिता त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.shivagrico.com वेबसाईटवर गुंतवणूकदार विभागाअंतर्गत आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

शिवॲग्रीको इम्प्लेमेन्टस् लिमिटेडकरित

सही/ ठिकाण : मंबर्ड हेमंत व्ही. राणावत कार्यकारी संचालव दिनांक : ११.११.२०२१

GRATEX INDUSTRIES LIMITED

Regd office: 109, Kakad Udyog Bhavan, off. L J Road, Mahim, Mumbai - 400016 Website: www.gratex.in / Email: investor@gratex.in Tel: (022) 62992121/ 24392321 CIN: L21093MH1984PLC032248

EXTRACT OF THE UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTEF AND HALF YEAR ENDED ON 30TH SEPTEMBER, 2021											
	Rs. In Lacs										
Particulars	Quarter ended 30.09.2021 (Unaudited)	Half Year ended 30.09.2021 (Unaudited)	Quarter ended 30.06.2021 (Unaudited)	Half Year ended 30.09.2020 (Unaudited)	Year ended 31.03.2021 (Audited)						
Total Income From Operations (Net)	73.01	116.50	43.49	71.86	187.02						
Net Profit for the period (before Tax, Exceptional items and / or Extraordinary items)	6.27	4.47	-1.80	1.40	3.78						
Net Profit for the period before Tax (after Exceptional items and / or Extraordinary items)	6.27	4.47	-1.80	1.40	3.78						
Net Profit for the period after Tax (after Exceptional items and / or Extraordinary items)	5.17	3.37	-1.80	1.40	2.29						
Total Comprehensive Income for the period after Tax	5.17	3.37	-1.80	1.40	3.45						
Equity Share Capital	303.48	303.48	303.48	303.48	303.48						
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	8.90	8.90	8.90	5.45	8.90						
Earnings Per Share (before and after extraordinary items) (Face value of Rs. 10/- each)											
(a) Basic (Rs.)	0.17	0.11	-0.06	0.05	0.08						
(b) Diluted (Rs.)	0.17	0.11	-0.06	0.05	0.08						
Notes :	-	-									

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 12th November, 2021

The above is an extract of the detailed format of the Results for Quarter and half year ended on 30 th September, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter and half year ended on 30th September, 2021 is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.gratex.in

HAZOOR MULTI PROJECTS LIMITED

नोंदणीकृत कार्यालय: ६०१-ए, रामजी हाऊस प्रिमायसेस कोसोलि., ३०, जांभुळवाडी

जे एस.एस. रोड, मुंबई-४००००२. दूर.:२२०००५२५, **ई-मेल**:info@hazoormultiproject.com,

वेबसाईट:www.hazoormultiproject.com

तिमाही

30.09.2029

अलेखापरिक्षित

६९२.७६७

4८.4२३

4८.4२३

4८.4२३

9094.000

0.400

* ३१ मार्च, २०२१ रोजो संपलेल्या वर्षाकरिता राखीव रु.१२१७.७१३ लाख होते आणि ३१ मार्च, २०२ रोजी

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अद्र डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे.

स्टॉक एक्सचेंजेसच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनीच्या लेखापरिक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

त्रैमासिक/वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.hazoormultiproject.com आणि

वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि १२ नोव्हेंबर, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद्पटावर घेण्यात आले.

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये आवश्यकतेप्रमा

JAINEX AAMCOL LIMITED

Regd. Office: 405/406, Sharda Chamber, 15 Sir V. T. Marg, New Marine Lines, Mumbai - 400 020.

CIN: L74999MH1947PLC005695

Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Six months ended 30-09-2021

510

33 134

438

72

72 21

20

(12)

51

150

3.39

Quarter ended

30-Sep-21 | 30-Jun-21 | 30-Sep-20

375

(36) 121

340

306

22 94

287

19

885

214

(3) 255

778

107

107

107 30

29

77

150

6.99

सीआयएन: एल९९९९एमएच१९९२पीएलसी२६९८१३

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

For and on behalf of the Board of Director

Place · Mumbai Date: 12th November,2021

HMPL

— कार्यचलनातून एकूण उत्पन्न

उत्पन्न (करानंतर)) मभाग भांडवल

ज्ञानधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)

रु.१२०१.३११ लाख होते.

दिनांक : १२.११.२०२१

<u>Particulars</u>

(b) Purchase of stock in trade
(c) Changes in inventories of finished goods, work-in-progress and

(a) Net Sales / Income from operations

(b) Other operating income

stock-in-trade

(a) Other Expenses

items and tax (1-2)

Extraordinary items

(2) Deferred Tax (Net)

the period)

(b) Diluted in Rs.

Total Borrowings

Date: 12-11-2021

Net Worth

Other Equity (shown annually) 4 Earnings Per Share (of Rs. 10/- each)
(a) Basic in Rs.

6 Net Debt Equity Ratio (no. of times) 7 Debt Service Coverage Ratio (no. of times) Interest Service Coverage Ratio (no. of times)

Profit/(Loss) before tax (5 - 6)

Tax Expenses (including Deferred (1) Current Tax - Adjustment (MAT)

(3) Mat Credit reinstatement / lapse (4) MAT Credit Entitlement / Adjustment/ C/f

Net Profit/(Loss) for the period (7 +/- 8)
Other Comprehensive Income
A (i) Items that will not be reclassified to profit or loss

(ii) Income tax relating to items that will not be reclassified to profit or loss

B (i) Items that will be reclassified to profit or loss

(ii) Income tax relating to items that will be reclassified to profit or loss
Total Comprehensive Income for the period/year (9+10)
(Comprising Profit and Other Comprehensive income for

Paid-up equity share capital (Face Value of Rs.10/- each)

(a) Cost of materials consumed

(d) Employees benefits expense (e) Finance cost

(f) Depreciation and amortisation expense

Total Expenses
Profit/(Loss) before Exceptional and extraordinary

Profit / (Loss) before extraordinary items and tax (3-4)

करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)

करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)

(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)

कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष

राखीव (पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित/ अलेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार **

कार्यचलनातुन उत्पन्नात इतर उत्पन्न समाविष्ट नाही

Mr. Karan Sharm Managing Director DIN: 00117188

(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)

30.09.2029 30.09.2020

तिमाही

अलेखापरिक्षित

0.000

-2.364

-2.364

-2.364

9094.000

-0.00g

अर्धवर्ष

अलेखापरिक्षित

90८६.9२२

96.248

96.249

96.248

9094.000

0.960

हझ्र मल्टी प्रोजेक्टस् लिमिटेडकरित

सहास सधाकर जोशी

Six months ended Year ende

30-Sep-21 | 30-Sep-20 | 31-Mar-2

398

20 161

456

(58)

(58)

(58) (17)

(17)

(41)

(2.75)

1,200

1.202

272

421

114 333

(4)

(1) 12 0

150 220

0.77 355

1.18

645

1194

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:०१६५७३१८

MR VIJAYKUMAR SAHA is the member o THE TRIVENI NAGAR SARASWAT CO.OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. having address at Vaiseht Pada No. 2 Kurar Village, Malad (East), Mumbai 400 097, and holding Flat No. DB-08 in the building of the society.

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to issue c duplicate share certificate bearing No. B/8 and member's register No.36 having five fully paid up shares from 185 to 190 having Rs. 50/- each dated 26/01/1993 ir the capital/property of the society within a period of 15 days from the publication o this notice, with copies of sucl documents and other proofs in support o his/her/their claims/ objections for issue of duplicate share certificate in the name of deceased in the capital /property of the society. If no claims/ objections ar received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the decease nember in the capital/property of th society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for the issue of the duplicate share certificate the name of deceased membe n the capital/property of the society shal be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bve-laws of the society i available for inspection by the claimants objectors, in the office of the society/ with the secretary of the society betweer 10.00 a.m. to 6.00 p. m. from the date o publication of the notice till the date c expiry of its period.

For and on behalf of The Triveni Nagar Saraswati Co-operative Housing Society Ltd

Date: 13/11/2021 Place: Mumbai

Date: 12.11.2021 Place: Mumbai Hon. Secretary

THE VICTORIA MILLS LIMITED

Regd. office: Victoria House, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai 400013 CIN: L17110MH1913PLC000357, Tel No.: 24971192/93, Fax No.: 24971194 Email Id: vicmill2013@gmail.com, Website: www.victoriamills.in

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30.09.2021 (Rs.in lakhs)						
Particulars	Quarter Ended 30/09/2021	Six Months ended 30/09/2021	Quarter Ended 30/06/2021			
	Unaudited	Unaudited	Unaudited			
Total Income from operation (Net)	29.61	43.95	14.33			
Net Profit /(Loss) for the period (before Tax,	(38.18)	(69.44)	(31.26)			
Exceptional and/or Extraordinary Items)						
Net Profit /(Loss) for the period before Tax,	(38.18)	(69.44)	(31.26)			
(after Exceptional and/or Extraordinary Items)						
Net Profit /(Loss) for the period after Tax,	(38.18)	(69.44)	(31.26)			
(after Exceptional and/or Extraordinary Items)						
Total Comprehensive Income for the period	186.06	365.70	179.64			
(Comprising Profit/Loss and Other Comprehensive						
Income for the period)						
Equity share Capital	98.56	98.56	98.56			
Reserves (excluding Revaluation Reserves						
as shown in the Balance sheet of previous year)	-	5169.25	-			
Earnings Per Share (of Rs.100/- each)						
(for continuing and discontinued operations)						
a) Basic	(38.74)	(70.45)	(31.72)			
b) Diluted	(38.74)	(70.45)	(31.72)			
Note:						

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website, www.bseindia.com, and on the Company website, www.victoriamills.in The specified items of the standalone financials results of the Company are given below:

Particulars	Quarter Ended 30/09/2021 Unaudited	Months ended 30/09/2021 Unaudited	Quarter Ended 30/06/2021 Unaudited
Revenue from continuing operations Profit before tax from continuing operations Profit before tax from discontinued operations let profit after tax from continuing operations let profit after tax from discontinuing operations let profit after tax from continuing operations and	24.67 (42.53) - (42.53)	34.13 (77.93) (77.93)	9.46 (35.40) - (35.40)
liscontinued operations	(42.53)	(77.93)	(35.40)

The above Unaudited Financial Results for the quarter and six month ended September 30th 2021 have been reviewed by the Audit Committee in its meeting held on November 12th 2021 and approved by the Board of Directors in its meeting held on November 12th 2021. The Statutory Auditors have conducted the Limited Review of the same.

FOR THE VICTORIA MILLS LTD. -/Sd (ADITYA MANGALDAS) MANAGING DIRECTOR
DIN NO 00032233

Trio

TRIO MERCANTILE & TRADING LTD.

613/B, Mangal Aarambh, Near Mc. Donalds, Kora Kendra, Off.S.V. Road, Borivali (W), Mumbai - 400092. Email Id: triomtl@gmail.com Website: www.triomercantile.com Tel No. 28335999/28335998, CIN : L51909MH2002PLC136975

STATEMENT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER **AND HALF YEAR ENDED ON 30th SEPTEMBER 2021**

AND HALF TEAR ENDED ON SOUR SEPTEMBER 2021							
Particulars	Quarter Ended	Half Year Ended	Year Ended				
	30.09.2021	30.09.2021	31.03.2021				
	Unaudited	Unaudited	Audited				
Total Income from Operations	90.456	153.830	660.225				
Net Profit/(Loss) for the period (before Tax,							
Exceptional and/or Extraordinary items)	2.864	18.101	(36.937)				
Net Profit/(Loss) for the period before Tax							
(after Exceptional and/or Extraordinary items)	2.864	18.101	(136.937)				
Net Profit/(Loss) for the period after tax							
(after Exceptional and/or Extraordinary items)	2.024	12.661	(137.037)				
Total Comprehensive Income for the period							
[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)							
and Other Comprehensive Income (after tax)]	-	-	-				
Equity Share Capital	1358.732	1358.732	1358.732				
Reserves (excluding Revaluation Reserve as							
shown in the Balance Sheet of previous year)							
Reserves (excluding Revaluation Reserve as							
shown in the Balance Sheet of previous year)	-	-	1115.158				
Earning Per Share (of Rs.10/-each)							
(for continuing and discountinued operations)							
Basic :	0.003	0.019	(0.202)				
Diluted :	0.003	0.019	(0.202)				
Note: The above is an extract of the detailed format	of Quarterly/Annu	ual Financial Resu	ults filed with the				

Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the website of the Stock Exchange(s) and the listed entity viz www.bseindia.com and www.triomercantile.com.

For Trio Mercantile & Trading Ltd Sd/-(Deepak Mehta)

Place : Mumbai Date : 12th November, 2021

Director DIN: 00046696

मुकट पाईप्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः फलंट क्र.३९, पराग अपार्टमेंट्स, ७वा मजला, जे.पी.रोड, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००६१. CIN:L27200MH1987PLC044407 दूर::०१७६२-२२५०४०, फॅक्स:०१७६२-२२२३९०, वेबसाईट:www.mukatpipes.com, ई-मेल:mukatpipes@gmail.com

२० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अ.	तपशील	संपलेली तिमाही अलेखापरिक्षित			संपलेले अलेखा	संपलेले मागील वर्ष लेखापरिक्षित	
क्र.		३०.०९.२१	३०.०६.२१	३०.०९.२०	३०.०९.२१	३०.०९.२०	३१.०३.२१
9	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	943.89	१२९. ९६	980.48	२८३.३७	२१०.०६	६१५.३५
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा						
	विशेष साधारण बाबनंतर#)	(94.03)	(७.२४)	90.८२	(२२.९७)	(4.94)	(९.४२)
3	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा						
	विशेष साधारण बाबनंतर#)	(94.03)	(७.२४)	90.८२	(२२.९७)	(4.94)	(९.४२)
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा						
	विशेष साधारण बाबनंतर#)	(94.03)	(७.२४)	90.८२	(२२.९७)	(4.94)	(९.४२)
4	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर)						
	आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(94.03)	(७.२४)	90.८२	(२२.९७)	(4.94)	(९.४२)
ξ	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.५/- प्रत्येकी)	489.40	489.40	489.40	489.40	489.40	489.40
(9	राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	-	-	(9203.00)
۷	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.५) – प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी)						
	मूळ	(0.93)	(0.0)	0.94	(0.98)	(0.08)	(0.00)
	सौंमिकृत	(0.93)	(0.08)	0.94	(0.98)	(0.08)	(0.00)

. सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.mukatpipes.com वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

. ३०.०९.२०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिताचे वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२.११.२०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद्र पटावर घेण्यात आले.

#- अपवादात्मक आणि/िकवा विशेष साधारण बाब लागू असेल तेथे इंड-एएस रूल्स/एएस रूल्स नुसार नफा व तोटा अहवालात तजवीज करण्यात आले.

मुकट पाईप्स लिमिटेडकरिता

(रुपिंदर सिंग अहलुवालिया) डीआयएन-०१२३९४८३

ठिकाणः राजपुरा

एफजीपी लिमिटेड सीआयएन:एल२६१००एमएच१९६२पीएलसी०१२४०६

नोंदणीकृत कार्यालयः ९, वॉलेस स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१. दूर.:०२२-२२०७०२७३, २२०१५२६९ वेबसाईट:www.fgpltd.in ई-मेल:investor@fpltd.in

	३० सप्टबर, २०२९ राजा संपलल्या तिमाहा व अधवषाकराता अलखापारक्षात एकमव वित्ताय निष्कषाचा अहवाल								
						(रु.लाखात)			
		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेले अर्धवर्ष	संपलेले वर्ष			
अ.	तपशील	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३१.०३.२०२१			
क्र .		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षात	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित			
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२९.६८	94.29	49.80	34.98	८९.९७			
₹.	इतर उत्पन्न	99.08	(६.०४)	90.६८	(३.२६)	0.7६			
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा								
	विशेष साधारण बाबपूर्व)	99.08	(६.०४)	90.8८	(3.78)	0.7६			
3.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक								
	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	99.08	(६.०४)	90.8८	(3.78)	0.२६			
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक								
	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	99.08	(६.०४)	90.६८	(३.२६)	0.93			
4.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष								
	नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(8.08)	(94.09)	(3.7६)	(४६.२५)	(१२४.२५)			
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल	9968.49	9968.49	9968.49	9968.49	9968.49			
9.	राखीव (पूर्नमूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित								
	ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार	-	-	-	-	(८९२.६६)			
۲.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)					, , , ,			
	मूळ	0.09	(0.04)	0.94	(0.03)	0.00			
	सौमिकृत	0.09	(0.04)	0.94	(0.03)	0.00			

ठिकाण: मुंबई

दिनांक: १२.११.२०२१

वरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२ नोव्हेंबर, २०२१ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता निष्कर्षाचे लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकन करण्यात आले आहे.

३. सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या नियम ३३ अन्वयं स्टॉक एक्सचेजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक व अर्धवार्षिक अलेखापिरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.fgpltd.in वेबसाईटवर आणि मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता एफजीपी लिमिटेडकरिता एच.एम. सिंग राजपुत अध्यक्ष (डीआयएन:०००८०८३६)

For **JAINEX AAMCOL LIMITED** Sd/-(MOHANLAL KOTHARI) MANAGING DIRECTOR

NOTES:

1. The outbreak of corona virus (COVID-19) pandemic globally and in India is causing significant disturbance and slowdown of economic activity. The Company's operations and revenue were impacted due to COVID-19. However, it has no further significant impact with respect to COVID-19 pandemic and has shown improvement and during the quarter and half year ended September 30, 2021.

2. The company's main product lines are in gear cutting tools which contributes over 89% (pervious year 90%) of its revenue. The contribution from the balance operation is mostly involving common processes and uses of same machineries of main product lines and thus the company's operation is considered as a single segment.

0.89

The unaudited financial results prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) for the quarter and six month ended September 30, 2021 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on November 12th, 2021. The same have also been subject to Limited Review by the Statutory Auditors.

The company has no subsidiary, joint ventures or associates, hence consolidation of results are not required. Figures for the previous periods have been regrouped / re-classified to conform to the classification of the current period. Net worth as per section 2(57) of Companies Act, 2013 Equity perpesents Equity Share Capital and Other Equity. Debt. Equity Ratio = Total Borrowings including unsecured loans divided by Equity.

DSCR = Profit before interest and exceptional items divided by (interest expenses together with principal repayments of long - term debt excluding red loans during the period).

 ISCR = Profit before interest and exceptional items divided by interest expense.
 Total Debt represents Current Borrowings, Non-Current Borrowings and Current maturities of Non-Current Borrowings. By Order of the Board